

IntraSoft Technologies Limited

Regd. Office: 502A Prathamesh, Raghuvanshi Mills Compound, S.B. Marg, Lower Parel, Mumbai - 400 013 T: +91-22-2491-2123 F: +91-22-2490-3123 E: intrasoft@itlindia.com W: www.itlindia.com CIN: L24133MH1996PLC197857 Corp. Office: Suite 301, 145 Rash Behari Avenue, Kolkata - 700 029. Tel: +91-33-4023-1234 Fax: +91-33-2464-6584

October 03, 2020

Corporate Relationship Department
BSE Limited
P. I. Towers, Dalal Street

P. J. Towers, Dalal Street, Fort, Mumbai

Scrip code: 533181 / ISFT

Dear Sir,

Listing Department
National Stock Exchange of India Ltd
Exchange Plaza, Bandra Kurla Complex
Mumbai

<u>Sub: Newspaper Advertisement for Notice of 25th Annual General Meeting, Remote E-Voting and Book Closure</u>

Ref: Regulation 30(2) and 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015

With reference to the captioned matter, please find attached herewith a copy of Advertisement regarding completion of dispatch of Notice of 25th Annual General Meeting of the Company and details of remote e-voting and Book closure, published in the MINT (all editions in India) and Navshakti , Mumbai (Marathi) on October 03, 2020.

This is for your information and records.

Thanking You,

Yours faithfully,
For IntraSoft Technologies Limited

Pranvesh Tripathi

Company Secretary & Compliance Officer

Encl: Newspaper Advertisements dated 03-10-2020

ByteDance working to resolve US

concerns over TikTok stake sale

ByteDance is fighting the US

video app TikTok.

the people said.

administration's call for a ban on the

seeking to win approval for a new

Supreme Court justice and focused on

his campaign for re-election, some of

A representative from TikTok

declined to comment, while Oracle

didn't immediately respond to a

request for comment. Cfius doesn't

confirm, deny or comment on its

TikTok was forced to start talks for

a deal by a pair of bans Trump issued

in August on the grounds that Byte-

Dance posed a national security risk,

thrusting the app into the centre of

the president's confrontation with

bit.ly/30shxXT

Bidders want govt to sweeten Al deal further

Debt of nearly \$3 bn has emerged as a key hurdle in Air India's divestment

rhik.k@livemint.com **NEW DELHI**

ebt burden of nearly \$3 billion that a potential bidder for Air India will have to shoulder has emerged as a key hurdle in the divestment of the lossmaking national carrier, two people aware of the matter said.

They said the requirement that a potential buyer absorb ₹23,286.5 crore of the carrier's total debt of ₹60,074 crore, has made it difficult to sell the airline in its second attempt, after the initial failure in

"At that time too, the airline's debt pile emerged as the primary worry for bidders following which the government decided to transfer around ₹40,000 crore of the debt to Air India Assets Holding Ltd, a special purpose vehicle created for this," said the first person cited above.

Kapil Kaul, South Asia CEO of CAPA-Centre for Aviation said he expects the deadline for submitting bids to be extended further at least to December.

While the government is committed to Air India's privatization and expects a suc-

cessful outcome this time in spite of very challenging circumstances, it may have to sweeten the deal and make changes based on investor feedback," Kaul said.

The deadline for submitting bids for the national carrier has already been

Gireesh Chandra Prasad

he central government

has allowed Andhra

Pradesh and Uttar Pra-

desh to raise an additional

₹2,525 crore and ₹4,851 crore

of debt, respectively, linked to

reforms initiatives under-

taken by the states in the pub-

lic distribution system (PDS)

and for ease of doing business,

the Union finance ministry

While Uttar Pradesh has

been allowed to raise the extra

amount from the market by

rolling out "One Nation One

Ration Card" scheme, Andhra

Pradesh will have to carry out

reforms on ease of doing busi-

ness to raise additional debt, it

In September, Andhra Pra-

desh was also among the five

states allowed to make addi-

Gireesh Chandra Prasad

n increase in electronic bills for transporting

goods nationwide as

well as higher goods and servi-

ces tax (GST) receipts collec-

tions in September were

"affirmative signs of an eco-

nomic recovery," said finance secretary Ajay Bhushan Pan-

The year-on-year growth of

4% in GST receipts to ₹95,480

crore last month is a signal that

an economic recovery is on

track, Pandey said in a state-

ment late Thursday. "With the

festive season coming in the

gireesh.p@livemint.com

NEW DELHI

said on Friday.

NEW DELHI

extended several times due to the coronavirus pandemic ever since a fresh divestment process was initiated on 27 January.

The government had in January sought bids for selling its entire 100% equity in the airline, including Air India's 100% stake in no-frill subsidiary Air India



The deadline for submitting bids for the national carrier is expected to be extended further amid investor concerns.

Express Ltd and 50% stake in Air India

SATS Airport Services Pvt. Ltd. Tata Sons, which controls the Tata group conglomerate, and had initially shown interest in bidding for Air India, is however unlikely to place a bid, said the second person.

DEBT BURDEN

A potential buyer will have to absorb ₹23,286.5 crore of Air India's total debt of

EARLIER, the govt had decided to transfer ₹40,000 cr of the debt to Air India Assets Holding TATA Sons, which had initially shown interest in bidding for Air India, is unlikely to

can raise 0.25% each for

reforms linked to PDS, ease of

doing business, to aid urban

local bodies and utilities, and

States were given 0.5%

extra borrowing permission

upfront without any condi-

tion and could avail it if they

were able to achieve mile-

stones on at least three

The riders, however, were

criticized by a few states,

including Kerala, which said

that they will prove to be a

hurdle in delivering a quick

fiscal stimulus to tide over the

economic crisis triggered by

States could borrow up to

₹427,302 crore collectively by

meeting the conditions. In the

first batch, Andhra Pradesh,

Telangana, Karnataka, Goa

and Tripura, were given per-

mission to raise ₹9,913 crore

debt under the scheme.

the covid-19 pandemic.

the power sector.

reforms measures.

"At present, it's a very tough call for Tata group to bid for Air India. In fact, under the current scenario, it will be very difficult for any airline to bid for Air India considering how the sector has been adversely affected by the pandemic," the person, who is close to the Tata group, said

AP, UP get Centre's clearance for additional

borrowing linked to their reform initiatives

UP can raise the extra amount

by rolling out 'One Nation One

tional borrowings linked to

In May, the government

had raised the borrowing lim-

its of states from 3% of gross

state domestic product

(GSDP) to 5%, with riders. Of

the two percentage points

extra borrowing limit, states

Ration Card' scheme.

PDS reforms.

A spokesperson for the Tata group declined to comment.

on condition of anonymity.

Handing over control of Air India may help the carrier, which hasn't made a profit since the merger with Indian Airlines in 2007, to post a financial turn-

around. The path may, however, not be easy considering the global aviation market has been one of the worst-affected by the pandemic and could potentially be one of the last few sectors to stage a

To implement the "One

Nation, One Ration Card

scheme, beneficiaries have to

be biometrically identified

and all fair price shops would

have to be equipped with

electronic points of sale devi-

ces. The food and public dis-

tribution department will

assess the reform claims by

states and recommend the

release of the extra borrowing

limit of 0.25% of GSDP, the

Under the Centre's initia-

tive to improve business cli-

mate at the district level, a key

requirement was to eliminate

the "inspector raj". States will

also have to do away with cer-

tain licensing requirements

for approving new businesses

to set up shop. The Centre is

also of the view that collection

of reasonable fees with auto-

matic non-discretionary

renewal processes will help

fast-track reforms.

finance ministry said.

In India, both domestic and international flights were suspended in March following the pandemic, causing massive losses for airlines. While domestic operations have resumed after a twomonth suspension from 25 May in a calibrated manner, scheduled international flights remain suspended.

Wall Street's big banks

mega-mergers

were ruling, big

feedback@livemint.com

vteDance Ltd is working with

US regulators to resolve outstanding security concerns

over its planned sale of a stake in

music-video app TikTok, and the companies involved are bracing for

the approval process to drag on past

the November election, according to

Oracle Corp., which is leading the

bid to buy a stake in TikTok, is also still hashing out the fine-print terms of the

deal, which two weeks ago received

an endorsement "in concept" from US

President Donald Trump but faces

scepticism from others within his

administration and from the Chinese

ByteDance is in discussions on a

final proposal with the committee on

foreign investment in the US, or Cfius,

the regulatory body that must clear

any agreement. Several issues remain

unresolved, including questions

about data security, Chinese owner-

ship in the new TikTok Global and a

possible \$5 billion education fund.

Trump has said that if a deal isn't done

before 12 November, TikTok will be

shut down in the US, but it's possible

that deadline could be changed if

negotiations are still going on into

next month, people familiar said.

government.

people familiar with the matter.

all Street's biggest banks traditionally shied away from getting their hands dirty advising on small mergers and acquisitions. Too much work

duced slowdown in dealmaking this year, bankers who have been talking about embracing smaller clients for ages are finally doing it. They're

smaller transactions—those of \$500 million or less -winning assignments to an extent not seen in five years. And in so doing, they are elbowing out some lesser rivals that typically make their bread and butter advising

smaller deals," said David

the cross-markets team at Goldman Sachs

In the first nine months of the year, Bank of America Corp., Citigroup Inc., Goldman Sachs Group Inc., JPMorgan Chase & Co. and Morgan Stanley advised on about \$61 billion of announced transactions in the global small and midsize segment, according to

market, their

It's a big

mergers ruled

Now, while dealmaking has

ByteDance is fighting the US The process is going slowly in part administration's orders while simulbecause of the volume of details that taneously trying to push a deal need to be ironed out, said some of the people, who asked not to be identified through. A federal judge temporarily discussing the private negotiations. blocked a proposed White House ban of TikTok from US app stores on 27 What's more, the fate of TikTok September, claiming the Trump Global has slipped lower on the list of priorities for the president, who's administration overstepped its

Beijing.

authority in demanding the removal. The agreement on the table materialized last month and called for Oracle and Walmart Inc. to take minority stakes in TikTok Global, and for four

to be US citizens. That proposal won out over a bid from Microsoft Corp. to purchase TikTok's US assets outright. Under the plan being discussed, all the board votes will be equally weighted, one person familiar with the matter said, meaning no single

board member will have greater influ-

of the company's five board members

ence than others. Walmart has said chief executive officer Doug McMillon will take one of those board seats. The retail giant is likely to have a more active role in Tik-Tok's products and features than some other investors, people familiar said. Walmart has touted "commercial agreements" with TikTok, and the two sides are discussing how to integrate Walmart and TikTok features

latest discussions Oracle, meanwhile, isn't expected to take a board seat.

into each other's respective apps.

Walmart declined to comment on the

Still, some of the most basic aspects of the deal appear to be undecided. While Oracle and Walmart have said they will take a combined 20% stake in the new TikTok entity, Trump and Oracle have both asserted that the deal won't move forward if the result ing company has Chinese involvement. ByteDance, meanwhile, says it plans to hold an 80% stake in the new company, and there are indications that the Chinese government will only approve a deal if ByteDance

maintains a majority stake.

INTRASOFT TECHNOLOGIES LIMITED

NOTICE is hereby given that the 25th (Twenty Fifth) Annual General Meeting o IntraSoft Technologies Limited will be held on 29th October, 2020 at 3.00 P.M. through

Video Conference ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") to transact the business as set out in the Notice convening the AGM, copies whereof has been sent to the

Shareholders through E-mails in terms of the MCA Circular No. 20 dated 05° May 2021 read with Circular No. 14 dated 08° April 2020 and Circular No. 17 dated 13° April 2020

Àmendment Rules, 2015, in the Annual Report, accompanied by the Audited Balanci Sheet as at 31st March 2020 and the Statement of Profit and Loss and Cash flows fo

the year ended on that date together with the Report of Directors' and Auditors' thereo

whose Email IDs are registered with the Company's Registrar & Share Transfer Agen viz; Link Intime Private Limited. The Notice of the AGM will also be available on the

Company's website at www.itlindia.com and on the website of the Stock Exchange

www.bseindla.com and www.nseindla.com. Members holding shares in physica

form may get their Email ID by providing their Folio No., Name of shareholder, scanne

copy of the share certificate (front and back), PAN (self attested scanned copy of PAN card), AADHAR (self attested scanned copy of Aadhar Card) by Email to Intrasoft@itlindia.com or at rnt.helpdesk@linkintime.co.in,. In case shares are held in dematerialized form, the Members may kindly register their Email ID with their DP.

Shareholders/Members are entitled to attend the Annual General Meeting through

n the Notice of the AGM. Facility for joining the Annual General Meeting through

VC/DAVM shall open 15 minutes before the time scheduled for the Annual Genera

In case any member wishes to receive the physical copy of the Annual Report he/ she

may send an e-mail on intrasoft@itlindia.com or at rnf.helpdesk@linkintime.co.in,

quoting the DP ID, Client ID as well as the name and address. The copies will be provided on normalization of Postal/Courier Services in the current Covid-19 Pandemic

ituation world-wide. The Annual Report containing all the above Documents/

Reports are also available on the Company's website www.ltlIndla.com and will also

VC/OAVM provided by Link Intime India Pvt. Limited's Insta Meet facility on Cisco-We latform at https://instameet.linkintime.co.in following the process mentioned in detail

("MCA Circulars") read with Rule 20 of the Companies (Managen

expiry of the 15 Minutes from the Scheduled time of the AGM.

focus on small deals

for the modest fees, so they focused on the blockbuster

But with the pandemic-in- | That gave them 9.2% of that

Last year, when banks' share of the small end of the market had fallen to just 7% swooping in on

smaller clients.

"When the larger deals are slow, people pick up the Friedland, global head of mergers and acquisitions in

data compiled by Bloomberg.

largest slice since 2015, and enough for the banks to dominate the advisory rankings.

change from last vear when mega-

and big banks' share of the small end of the market fell to just 7%. The top two spots on the 2019 league rankings were won by Pricewaterhouse-Coopers LLP and Rothschild &

fallen almost 25% through 30 September, the volume of transactions valued at up to \$500 million has seen drop by

Advertisement

Dhule control of Mosquito in Mint All Dt. 02/10/2020; Please read Our www.dhulecorporation.org other things in (Aziz Shaikh

Dhule Municipal Corporation, Dhule (Maharashtra)



Namco Bank (Multi State Scheduled Bank)

The Nasik Merchants Co-operative Bank Ltd., Nashik

(Multi-State Scheduled Bank) Administrative Office : A-16, Industrial Estate, Padmashri Babubhai Rathi Chowk, Netaji Subhashchandra Bose Marg, Satpur, Nashik – 422007

PH. 0253-2308200 to 206 | E-mail: ceo@namcobank.in | Web Site: www.namcobank.in

nearest NAMCO Bank Branch on or Before 16-10-2020. This will Mobile Nos. or Email IDs

(Deepak Thakur)



Date: Oct, 02, 2020

NOTICE

Notice is hereby given to the members of NAMCO Bank Ltd. that the Bank is proposing to cunduct its 62th Annual General Meeting (AGM) through Other Audio Visual Means (OAVM). This is as per the circular issued by the office of the Central Registrar of Co-operative Societies, New Delhi. All the members registered with NAMCO Bank Ltd. on or before 31.03.2020 are requested to mail the following details: 1) Name 2) Membership Number 3) Mobile Number and 4) Email ID to the Bank's Email ID Viz:- member@namcobank.in or submit these details to nelp the Bank in seamlessly communicating the notice of the AGM through OAVM to all the members on their registered

Chief Executive Officer



Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 read with Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 42 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Register of Members and Share Transfer Books will remain closed from 23st October, 2020 to 29st October, 2020 (both days inclusive) for the purpose of AGM and for determining the Members eligible to receive Final Dividend, if approved in the AGM. The Final Dividend, if approved, will be paid: (i) To all Beneficial Owners in respect of shares held in dematerialized form as pe

the data as may be made available by the National Securities Depository Limited (NSDL) and the Central Depository Services (India) Limited (CDSL) as of the close of business hours on 22rd October, 2020.

(ii) To all Members holding shares in physical form after giving effect to share transmission or transposition requests received as of the close of business hours on 22rd October, 2020. he dividend amount shall be directly credited into the registered bank account of th

Members. Those Members who have not updated their bank details with the DP are juested to do so in order to enable the Company to execute NEFT/ Electronic Transfe of Dividend amount to their bank account to eliminate all risks associated with physical dividend warrants. Members holding shares in physical form can register their bankdetalis with **LinkIntime t**o execute NEFT/Electronic Transfer of Dividend amount. Further, pursuant to Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the

Companies (Management and Administration) Amendment Rules, 2015 and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company has entered into an agreement with the LinkIntime India Pvt. Limited ("Agency") and is pleased to provide its Members, the facility of "remote e-voting" i.e. facility to cast votes through E-voting by using an electronic voting system at https://instavote.linkintime.co.in on all the resolutions proposed to be considered a the AGM. The remote e-voting period commences on Monday, 26" October 2020 (9:00 am) and ends on Wednesday 28" October 2020 (5:00 pm). Please reach out to Mr. Rajeev Ranjan at instameet@linkintime.co.in and/ or Mr. Pranvesh Tripathi at intrasoft@itiindia.com in case of queries on video conferencing AGM and/or any queries on Remote-E-voting and Voting at AGM

Pursuant to Finance Act, 2020, the dividend income from Indian companies would be liable to tax in the hands of the shareholders. Furthermore, the Indian companies would be liable to deduct tax at source from dividend paid to shareholders at the prescribed rates. The Shareholders are requested to refer Different rates and scenarios of TDS on Dividend Payment to Resident and Non-Resident Shareholders

1) The remote e-voting shall be disabled for voting after 5.00 p.m. on 28"October, 2020.

2) The facility for voting at AGM will also be available by Link Intime through avote facility as per the process as mentioned in the details in the Notice of th AGM and the members attending the meeting who have not cast their votes by

remote e-voting shall be able to exercise their right at the meeting. 3) A person whose name is recorded in the Register of Members or in the Register of neficial owners maintained by the depositories as on cut-off date i.e. 22" October, 2020, shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as

voting in the meeting.

Place : Mumbai

4) The Members are requested to register their email ID, Bank Account details for Dividend Payments AND Tax Exemption Forms or Tax Residency Certificates or Website of Link Intime India Pvt. Limited at www.linkintime.co.in as per the patr provided in the Notice of the 25th AGM for the Members holding shares in Physica Mode and the Members holding shares in Demat Mode.

5) A person who becomes a member of the Company after dispatch of the Notice of AGM and holding shares as of the cut-off date i.e. 22nd October, 2020 can follow the process for generating the User-ID and password as mentioned in the Notice of the 25" Annual General Meeting for Attending the VC/OAVM AGM and for voting through E-Voting and Electronic Voting at the AGM through InstaMeet facility of the Link Intime India Pvt. Limited

6) The members are requested to contact on – instameet@linkintime.co.in or at the helpline number i.e. + 91 22 49186175 who need assistance for using the

For IntraSoft Technologies Limited Pranvesh Tripathi

next month, we are much confident of a better recovery in GST collections.' istering GST.

E-way bills, or electronic permits, for transportation of goods, too, witnessed record growth. In September, over



'E-way bills, GST receipts signal recovery'

against the 57.1 million e-way bills in February.

57.4 million e-way bills were generated, nearly matching the 57.1 million e-way bills in February, prior to the lockdown, showed data available with GST Network, which provides technology support for admin-

India had in March imple-

lockdown aimed at curbing the spread of covid-19, bringing goods movement to a complete halt and disrupting trade. E-way bills are required for

mented a stringent nationwide The number of e-way bills

transporting goods of over ₹50,000 value both for intraand inter-state supply. This

transactions without physical interference in the movement of goods. Meanwhile, Wednesday saw

allows officials to keep a tab on

a sudden spike in e-way bill generation. "On 30 September, almost 26.19 lakh e-way bills were generated which is the highest ever count so far in a singleday. This is the third day this year when e-way bills have been generated to mark a record count. Before this, on 29 February, 25.19 lakh e-way bills were generated, while on 31 January, around 24.74 lakh e-way bills were generated," Pandev said.

issued in September was 9.3% more than the year-earlier. Pandey said some major industrial states have shown

"very positive" growth percentage in GST collections, an indication of the economic recovery being on track.

अस्वाकृता

कोणत्याही जाहिरातीमध्ये करण्यांत आलेल्या दाव्यांच्या खरेपणा किंवा सत्यतेसाठी नवशक्ति कोणतीही हमी देत नाही. अशा जाहिरातींवर कोणतीही कृती करण्यापूर्वी त्यांनी स्वतः चौकशी करण्याचे किंवा तज्ञांचा सल्ला घेण्याबाबत वाचकांना सूचवण्यांत येते. ह्या वर्तमानपत्रांत प्रकाशित झालेल्या किंवा अधिकृत वेबसाईटवर ई पेपर मध्ये अपलोड केलेल्या कोणत्याही जाहिरातीमधील कोणत्याही तथाकथित दिशाभूल करणाऱ्या किंवा बदनामीकारक मजुकरासाठी किंवा त्यामधील दाव्यांसाठी भारतात किंवा परदेशातील कोणत्याही दिवाणी किंवा फौजदारी विधी न्यायालयात किंवा नवशक्तिच्या मुद्रक न्यायाधिकरणात प्रकाशक, संपादक आणि प्रोप्रायटर यांना जबाबदार धरता येणार नाही. ते दायित्व सर्वस्वी जाहिरातदारांचे असेल ज्यामध्ये नवशक्तिची कोणतीही भूमिका असणार नाही.

CHANGE OF NAME

NOTE Collect the full copy of Newspaper

for the submission in passport office. I HAVE CHANGE MY NAME FROM SHAIKH BATUL MASHOOQ TO BATUL MASHOOQ

SAFI SHAIKH AS PER ADHAR CARD NO 674193671923 I HAVE CHANGED MY NAME FROM NOOR MOHAMMED QURESHY / NOOR MOHAMMED

SAJJAD HUSAIN QURESHY TO NOOR MOHD

SAJJAD HUSAIN QURESHI AS PER AADHAAR CARD NUMBER 7568 0183 4562. I MRS VANDANA PARSHURAM CHAVAN, AGE - 65, HOUSEWIFE RESIDING AT FLAT NO. 303, BADALAPUR PRIDE, BADALAPUR TAL-KALYAN, DIST-THANE. MY HUSBAND MR PARSHURAM CHAVAN AN EX-SERVICEMEN FROM INDIAN ARMY NO WAS 1280473 K AND RANK GNR. HE WAS ENTERED MY NAME SARADA IN ARMY RECORD'S BY

MISTAKE. BUT MY ORIGINAL TRUE NAME IS VANDANA PARSHURAM CHAVAN AND HIS INDENTIFY ALSO. SURENDRA BALKRISHNA KADAM NO. 14422335 F RANK NK, RESIDING AT SUNDER APP GL KAVITALI, CHIPLUN. THAT DATE OF BIRTH OF MY WIFE SNEHAL SURENDRA KADAM IS 22/09/1982. IT IS WRONGLY ENTERED IN MY SERVICE RECORDS 21/09/1983 AND ALSO NAME IS WRITTEN IN FULL AFTER ADDITION OF MIDDLE NAME (FATHER/SPOUSE NAME) AND SURNAME AS SNEHAL KADAM THAT

CL-608 A I HAVE CHANGED MY NAME FROM (OLD) TEHZEEB JUBER BHATT TO (NEW) TEHZEEB ZUBER BHATTI AS PER AFFIDAVIT CL-708 I HAVE CHANGED MY NAME FROM TANDEL

BOTH NAMES SNEHAL SURENDRA KADAM

AND PERTAINS TO ONE AND THE SAME

SHIVANGKUMAR SHANTILAL AD. MAROL BAJAR ROAD (MACHHIWAD) MAROLI VALSAD 396130 GUJARAT INDÍA ADHAAR NO. 780652409183

HAVE CHANGED MY NAME FROM TAUFIQUE FAYEK ALI SAYED TO TAUFIQ AHMAD FAYAK ALI SAYYED AS PER GAZETTE NO.(M-2020741) HAVE CHANGED MY NAME FROM MAHESHBHAI MULJIBHAI GADHIYA TO

MAHESH MULJIBHAI GADHIYA AS PER HAVE CHANGED MY NAME FROM HASMUKHLAL GAJALAL SHAH TO

HASMUKH GAJALAL SHAH AS PER CL-849 A HAVE CHANGED MY NAME FROM JYOTSANABEN HASMUKHLAL SHAH TO

JYOTSANA HASMUKH SHAH AS PER HAVE CHANGED MY NAME FROM

WAHEDA ABDUL RAZAK KOTIMIR TO WAHEEDA YUSUF SHAIKH AS PER AFFIDAVIT. CL-849 C

I HAVE CHANGED MY NAME FROM TARAB IQBAL TO TARAB KHAN AS PER CL-849 D

I HAVE CHANGED MY NAME FROM IRAM IQBAL TO IRAM KHAN AS PER AFFIDAVIT

CL-849 I I HAVE CHANGED MY NAME FROM MEEF AHMED KHAN TO MIR AHMED SHAMADAF

KHAN AS PER AFFIDAVIT. I, RAJ RUPAREL RESIDING AT 401, SHREENATH COMPLEX- B, P.K. ROAD EXTENSION, MULUND (WEST), MUMBAI 400080 STATE THAT BOTH THE NAMES RAJ RUPAREL AND RAJ ARVIND RUPAREL ARE OF SAME PERSON, I.E. MYSELF. I SHALL HENCEFORTH BE KNOWN AS RAJ RUPAREL

FOR ALL FUTURE PURPOSES AS PER

AFFIDAVIT NO. WT 288832 DATED 1ST

I HAVE CHANGED MY NAME FROM DAMU DATTATRAY KAKADE TO DAMODAR DATTATRAY KAKADE VIDE MAHARASHTRA GOVERNMENT AFFIDAVIT DATED 01-10-

The spirit of Mumbai is

now 92 years

old! FREE PRESS

The Family Newspaper

NATION | WORLD | POLITICS | SPORTS | EDUCATION | BUSINESS | ENTERTAINMENT



दी फ्री प्रेस जर्नल आणि नवशक्ती, मुंबई आवृत्ती मध्ये ३० सप्टेंबर, २०२० रोजी प्रकाशित झालेल्या ई-लिलाव सूचनेच्या प्रकाशना संदर्भात हे आहे. ह्या बाबतीत, कृपया अन्. क्र. ६ व ९ साठी ई-लिलाव तारीख १७.१०.२०२० ऐवजी ०५ नोव्हे., २०२० अशी वाचावी.

ई-मेल : sarmms@bankofbaroda.co.in

सदर प्रकाशनामधील अन्य सर्व तपशीलात कोणतेही बदल नाहीत.

प्राधिकृत अधिकारी दिनांक : ०१.१०.२०२० बँक ऑफ बडोदा

PUBLIC NOTICE

RAJU B. RAGHAVAN & Shri, KANNAN B RAGHAVAN, the owner of Flat No. 6-C-704 Maitri CHS, Ltd., Damodar Park L.B.S. Marg Ghatkopar (W) Mumbai-400086, between M/s. PARUL ENTERPRISE, And Shri. SANJIV KESHAV POTDAR, that original Registration Receipt No. PS.1951 for Agreement for Sale dated 21/01/1981 which had been registered on 28/06/1982 the abovesaid Original Registration Receipt has been lost / misplaced. If anyone finds it or having any claim / objection should contact at below address within 15 days. Place : Mumbai

Adv. A.S. CHAURASIYA Off. 179 6/6, L.D.PADA, Park Site Vikhroli(w), Mumbai- 400 079.

नमुना क्र. ७५ सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय बृहन्मुंबई विभाग, मुंबई

चौकशीची जाहीर नोटीस अर्ज क्रमांक : ACC/X/597/2020 सार्वजनिक न्यासाचे नाव व नोंदर्ण क्रमांकः Vanni Memorial Trust

बाबत

Mr. Belle Seetharam Shetty अर्जदार सर्व संबंधित लोकांस या जाहीर नोटीशीने कळविण्यात येते की, सहायक धर्मादाय आयुक्त, बृहन्मुंबई विभाग, मुंबई हे वर नमूद केलेल्या अर्ज यासंबंधी महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, १९५० चे कलम १९ अन्वये खालील मुद्यावर चौकशी

करणार आहेत: (१) वर नमूद केलेला न्यास अस्तित्वात आहे काय? आणि सदरचा न्यास सार्वजनिक

स्वरुपाचा आहे काय ? (२) खाली निर्दिष्ट केलेली मिळकत सदर न्यासाच्या मालकीची आहे काय ?

(अ) जंगम मिळकत : (वर्णन) रोख रुपये 1,00,000/- (अक्षरी रूपये

एक लाख केवळ)

(ब) स्थावर मिळकत : (वर्णन) लागू नाही

सदरच्या चौकशी प्रकरणामध्ये कोणास काही हरकत घ्यावयाची असेल अगर पुरावा देणेचा असेल त्यांनी त्यांची लेखी कैफियत ही नोटीस प्रसिष्द झाल्या तारखेपासून तीस दिवसांचे आत या कार्यालयाचे वरील पत्त्यावर मिळेल अशा रीतीने पाठवाबी, त्यानंतर आलेल्या कैफियतीचा विचार केला जाणार नाही. तसेच वरील मुदतीत कैंफियत न आल्यास कोणास काही सांगावयाचे नाही असे समजून चौकशी पुरी केली जाईल व अर्जाचे निकालाबाबत योग्य आदेश दिले जातील

ही नोटीस माझे सहीनिशी व मा. धर्मादाय आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे शिक्क्यानिशी ०५/०३/२०२० रोजी दिली.

सही/- अधिक्षक (न्याय शाखा) सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय बृहन्मुंबई विभाग मुंबई.



सीआयएनः एल२४१३३एमएच१९९६पीएलसी१९७८५७ नों. कार्यालयः ५०२ए, प्रथमेश, रघुवंशी मिल्स कंपाऊंड, सेनापती बापट मार्ग, लोअर परळ (प.), मुंबई-४०० ०१३. द्.: ९१-२२-२४९१-२१२३, **फॅक्स**: ९१-२२-२४९०-३१२३ वेबसाईट: www.itlindia.com ईमेल: intrasoft@itlindia.com

२५वी वार्षिक सर्वसाधारण सभा,

रिमोट ई-व्होटींग आणि बुक क्लोजर ची सूचना याद्वारे सूचना देण्यात येते की, इन्ट्रासॉफ्ट टेक्नॉलॉजीज लिमिटेडची २५वी (पंचविसाणी) वार्षिक सर्वसाधारण सभा २९ ऑक्टोबर, २०२० रोजी दु. ३.०० वा. व्हिडिओ कॉन्फरन्स ("व्हीसी")/अदर ऑडिओ व्हिज्युअल मिन्स ("ओएव्हीएम") मार्फत एजीएम निमंत्रणाच्या सूचनेत मांडलेले कामकाज करण्यासाठी होईल. ज्याच्या प्रती एमसीएच्या ०५ मे, २०२० दिनांकित सर्क्युलर क्र. २०, ०८ एप्रिल, २०२० दिनांकित सर्क्युलर क्र. १४ व १३ एप्रिल, २०२० दिनांकित सर्क्युलर क्र. १७ ("एमसीए सर्क्युलर्स'') सहवाचता कंपन्यांचे (व्यवस्थापन आणि प्रशासन) सुधारणा नियम, २०१५ च्या नियम २० च्या बाबतीत ३१ मार्च, २०२० रोजीसच्या लेखी परीक्षित ताळेबंद आणि त्याच तारखेस संपलेल्या वर्षासाठी नफा व तोटा आणि रोकड प्रवाहाचे विवरणासह त्यावरील संचालकांच्या आणि लेखापरीक्षकांच्या अहवालासोबत वार्षिक अहवालासह ज्यांचे ईमेल आयडीज कंपनीचे रजिस्ट्रार अँड शेअर ट्रान्स्फर एजंट म्हणजेच लिंक इनटाईम प्रायव्हेट लिमिटेड कडे नोंदवले आहेत त्या भागधारकांना ई-मेल्स मार्फत पाठवल्या आहेत. एजीएमची सूचना कंपनीची वेबसाईट www.itlindia.com वर www.bseindia.com आणि www.nseindia.com स्टॉक एक्सचेंजेसच्या वेबसाईट्स व वर सुद्धा उपलब्ध असेल.

प्रत्यक्ष स्वरूपांत शेअर्स धारण करणारे सभासद ई-मेल द्वारे intrasoft@itlindia.com किंवा rnt.helpdesk@linkintime.co.in येथे त्यांचे फोलिओ क्र., भागधारकांचे नाव, शेअर प्रमाणपत्राची स्कॅन्ड प्रत (पुढची व मागची), पॅन (पॅन कार्ड ची स्व-साक्षांकित स्कॅन्ड प्रत), आधार (आधार कार्डची स्व-साक्षांकि स्कॅन्ड प्रत) पुरवून त्यांचे ईमेल आयडी नोंदवून घेऊ शकतात. डिमटेरिअलाईज्ड स्वरूपांत धारण केलेल्या शेअर्सच्या बाबतीत सभासदांनी कृपया त्यांचे ई-मेल आयडी त्यांच्या डीपी कडे नोंदवावेत भागधारक/सभासद एजीएमच्या सूचनेतील प्रक्रिया अनुसरून येथील सिस्को-बेबेक्स वरील लिंक इनटाईम इंडिया प्रा. लिमिटेड च्या इन्स्टा मीट सुविधेने पुरवलेल्या व्हीसी/ओएव्हीएम मार्फत वार्षिक सर्वसाधारण सभेत हजर राहण्यास हक्कदार आहेत. व्हीसी/ओएव्हीएम मार्फत वार्षिक सर्वसाधारण सभेत सामील होण्याची सुविधा वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी निर्धारित वेळेपूर्वी १५ मिनिटे खुली होईल आणि ती एजीएमच्या निर्धारित वेळेपासन १५ मिनिटे संपेपर्यंत सभासदांसाठी प्रथम येणाऱ्यास प्रथम संधी तत्त्वावर

जर कोणत्याही सभासदाची वार्षिक अहवालाची प्रत्यक्ष प्रत प्राप्त करण्याची इच्छा असेल जर तो/ती डीपी आयडी, क्लायंट आयडी तसेच नाव आणि पत्ता नमूद करून intrasoft@itlindia.com किंवा rnt.helpdesk@linkintime.co.in वर एक ई-मेल पाटवून शकतात. जगभरात सुरू असलेल्या सध्याच्या कोव्हीड-१९ महामारी स्थितीत टपाळ/कुरियर सेवा नियमित झाल्यावर प्रती पुरवल्या जातील. वरील सर्व दस्तावेज/अहवाल असलेला वार्षिक अहवाल कंपनीची वेबसाईट www.itlindia.com वर उपलब्ध असेल आणि निरीक्षणासाठी एजीएमच्या तारखेपर्यंत आमच्या उपरोक्त वेबसाईटवर सुद्धा उपलब्ध

कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम ९१ सह वाचता कंपन्याचे (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ आणि सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ४२ ला अनुसरून एजीएम साठी व एजीएम मध्ये मंजुरी मिळाल्यास अंतिम लाभांश प्राप्त करण्यास सभासदांची पात्रता ठरवण्यासाठी सभासदांची नोंदवही आणि भाग हस्तांतरण पुस्तके, २३ ऑक्टोबर, २०२० पासून २९ ऑक्टोबर, २०२० पर्यंत (दोन्ही दिवस धरून) बंद राहतील. अंतिम लाभांशाला मंज्री मिळाल्यास, तो पुढील प्रमाणे प्रदान केला जाईल.

(i) २२ ऑक्टोबर, २०२० रोजी कामाची वेळ संपतांना नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) आणि सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) ने उपलब्ध करून दिलेल्या डेटा प्रमाणे डिमटेरिअलाईज्ड स्वरूपात धारण केलेल्या शेअर्स च्या संबंधात सर्व

(ii) २२ ऑक्टोबर, २०२० रोजी कामाची वेळ संपतांना प्राप्त झालेल्या भाग हस्तांतरण किंवा स्थानांतरणाच्या विनंत्यांना परिणामस्वरूप दिल्यावर प्रत्यक्ष स्वरूपांत शेअर्स धारण करणाऱ्या सर्व

लाभांशाची रक्कम थेट सभासदांच्या नोंदवलेल्या बँक खात्यांत जमा केली जाईल. ज्या सभासदांनी त्यांचे बँक तपशील डीपी कडे अद्ययावत केले नसतील त्यांनी कृपया प्रत्यक्ष लाभांश वॉरंट शी निगडित सर्व जोखीम टाळण्यासाठी त्यांच्या बँक खात्यांत लाभांश रकमेचे एनईएफटी/इलेक्ट्रॉनिक हस्तांतरण करणे कंपनीला शक्य व्हावे ह्या दृष्टीने तसे करावे. प्रत्यक्ष स्वरूपांत शेअर्स धारण करणारे सभासद लाभांश रकमेचे एनईएफटी/इलेक्ट्रॉनिक हस्तांतरण करण्याकरिता **लिंक इनटाईम** कडे त्यांचे बँक तपशील नोंदवू शकतात. पुढे, कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १०८ सह वाचता कंपन्यांचे (व्यवस्थापन आणि प्रशासन) सुधारणा नियम, २०१५ च्या नियम २० आणि सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ४४ ला अनुसरून कंपनीने लिंक इनटाईम इंडिया प्रा. लिमिटेड (''एजन्सी'') शी एक करार केला आहे आणि तिला तिच्या सभासदांना एजीएममध्ये विचारात घ्यावयाच्या सर्व प्रस्तावित ठरावांवर https://instavote.linkintime.co.in वर इलेक्ट्रॉनिक व्होटींग सिस्टीम वापरून ई-व्होटींग मार्फत मते देण्याची सुविधा म्हणजेच ''रिमोट ई-व्होटींग'' ची सुविधा देतांना आनंद होते आहे. रिमोट ई-व्होटींग कालावधी ची सुरूवात सोमवार, २६ ऑक्टोंबर, २०२० रोजी (स ९.०० वा.) होईल आणि ते बुधवार २८ ऑक्टोबर, २०२० रोजी (सं. ५.०० वा.) संपेल. व्हिडिओ कॉन्फरन्सिंग एजीएम आणि / किंवा रिमोट ई-व्होटींग व एजीएममध्ये व्होटींग वर कोणत्याही चौकशी करिता instameet@linkintime.co.in येथे श्री. राजीव रंजन आणि/किंवा intrasoft@itlindia.com येथे श्री. प्रणवेश त्रिपाठी यांच्याशी संपर्क साधावा.

फायनान्स ॲक्ट, २०२० नुसार, भारतीय कंपन्यांकडूनचे लाभांश उत्पन्न भागधारकांच्या हातात करासाठी पात्र असेल. पुढे, भारतीय कंपन्या विहितदरांनी भागधारकांना प्रदान केल्या जाणाऱ्या लाभांशामधून उद्गम कर कापण्यास बांधील असतील. भागधारकांनी कृपया २५व्या एजीएमच्या सूचनेतील तपशिलांनुसार निवासी व अनिवासी भागधारकांना प्रदान केलेल्या लाभांशावरील टीडीएस व विविध दर आणि प्रयोज्य

१) रिमोट ई-व्होटींग २८ ऑक्टोबर, २०२० रोजी सं. ५.०० वा. नंतर मतदानांसाठी निष्क्रिय केल

२) एजीएमच्या सूचनेतील तपशिलांनुसार प्रक्रिये प्रमाणे इन्स्टाव्होट सुविध मार्फत लिंक इनटाईम कडूनही एजीएम मध्ये मतदानाची सुविधा उपलब्ध केली जाईल. आणि ज्यांनी रिमोट ई-व्होटींग ने त्यांची मते दिलेली नसतील त्या सभेस हजर राहणाऱ्या सभासदांना सभेमध्ये त्यांचे अधिकार वापरणे शक्य होईल. ३) २२ ऑक्टोबर, २०२० ह्या कट-ऑफ डेट रोजीस सभासदांच्या नोंदवहीत किंवा डिपॉझिटरीजनी ठेवलेल्या लाभार्थी मालकांच्या नोंदवहीत ज्यांचे नाव नोंदवले असेल अशी व्यक्ती रिमोट ई-व्होटींग ची सुविधा वापरण्यास तसेच सभेत मतदान करण्यास हक्कदार असेल.

४) प्रत्यक्ष स्वरूपात शेअर्स धारण करणाऱ्या सभासदांसाठी आणि डिमॅट स्वरूपात शेअर्स धारण करणाऱ्या सभासदांसाठी २५व्या एजीएमच्या सूचनेत दिलेल्या पद्धतीनुसार www.linkintime.co.in येथे लिंक इनटाईम इंडिया प्रा. लिमिटेडच्या वेबसाईटवर कर सवलत प्रपत्रे किंवा कर निवासी प्रमाणेपत्रे आणि लाभांश प्रदानासाठी त्यांचे ई-मेल आयडी, बँक खाते तपशील

एजीएमची सूचना पाठवल्यानंतर एखादी व्यक्ती कंपनीची सभासद बनली आणि २२ ऑक्टोबर, २०२० ह्या कट-ऑफ डेट रोजीस शेअर्स धारण करत असेल त्यांनी व्हीसी/ओएव्हीएममार्फत एजीएमला हजर राहण्याकरिता आणि लिंक इनटाईम इंडिया प्रा. लिमिटेडच्या इन्स्टामीट सुविधे मार्फत एजीएममध्ये इलेक्ट्रॉनिक व्होटींग व ई-व्होटींग मार्फत मतदानासाठी २५व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत दिलेली युजर आयडी आणि पासवर्ड निर्माण करण्याची प्रक्रिया अनुसरावी.

;) सभेपूर्वी किंवा मध्ये तंत्रज्ञान वापरासाठी ज्यांना सहाय्य हवे असेल त्या सभासदांनी कृपया instameet@linkintime.co.in वर किंवा हेल्पलाईन क्रमांक म्हणजेच +९१ २२ ४९१८६१७५ वर

इन्ट्रॉसॉफ्ट टेक्नॉलॉजीज लिमिटेड साठी

ठिकाणः मुंबई दिनांक: ०३.१०.२०२० कंपनी सेक्रेटरी



भारत सरकार

कर्ज वसुली न्यायाधिकरण - ॥ ३ रा मजला, भिखुभाई चेंबर्स, कोचराब आश्रम जवळ, पालडी, अहमदाबाद, पीन - ३८०००६, दूरध्वनी क्र. ०७९-२६५७९३४३, टेलि फॅक्स क्र. ०७९-२६५७९३४१ फॉर्म नं. १४ (रेग्युलेशन ३३ (२) बघावे)

आरपी/आरसी नं. ०४/२०२० ओए नं. १८०/२०१२ जे. एम. फायनान्शीअल ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी प्रायव्हेट लिमिटेड

प्रमाणपत्र धारक बँक

मे. रिनायसन्स कॉर्पोरेशन लि. आणि अन्य प्रमाणपत्र कर्जदार मागणी सूचना वर्तमानपत्र प्रकाशनामार्फत

एक इंग्रजी व एक प्रादेशिक भाषेत प्र.क.क. २: श्री. संदीप सुरेश खंडेलवाल :- राहणार - नुतन लक्ष्मी को-ऑप. सोसायटी, रोड नं. ९, जेव्हीपीडी, जुह, विलेपार्ले (पश्चिम), मुंबई - ४०००४९.

प्र.क.क्र. ३: एशिया पॅसिफिक कॉपॉरेशन लिमिटेड : - एक कंपनी जीचे कॉपॉरेट कार्यालय आहे -१०१, मेहता इस्टेट, बी विंग, १ ला मजला, चकाला, अंधेरी-कुर्ला रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई ४०००९३. आणि फॅक्टरी आहे - महसुली सर्व्हे क्र. १४/१, १४/२, १६/पी१, १६/पी२, १७, १८/पी१, १८/पी२, १९, २० आणि २०३, गाव कोटडा, तालुका: अंजार, जि. कच्छ. प्र.क.क्र. ४: श्री. नरेश देवकीनंदन कौशिक :- राहणार - बी-२०५, नटराज कॉम्प्लेक्स, एस. व्ही.

रोड, भाईंदर (पूर्व), मुंबई - ४०११०५. प्र.क.क्र. ५: श्रीमती ममता संदीप खंडेलवाल : - राहणार - नुतन लक्ष्मी को.ऑप. सोसायटी, रोड नं. ९, जेव्हीपीडी, जुह् विले पार्ले (पश्चिम), मुंबई - ४०००४९.

प्र.क.क्र. ६: श्रीमती संध्या राजीव खंडेलवाल, राहणार - २१५, साकेत, दिल्ली - ११००१७. प्र.क.क्र. ७: खंडेलवाल एमएसके इस्टेट प्रायव्हेट लि. : - नोंदणीकृत कार्यालय : २०६, बी-विंग, शुभम सेंटर - ॥, सी. जी. रोड, चकाला, अंधेरी (पूर्व), मुंबई - ४०००९३.

प्र.क.क्र. ८: खंडेलवाल रिसोर्सेस प्रायव्हेट लिमिटेड. : - नोंदणीकृत कार्यालय : २०६, बी-विंग, शुभम सेंटर - ॥, सी. जी. रोड, चकाला, अंधेरी (पूर्व), मुंबई - ४०००९३. प्र.क.क्र. ९: खंडेलवाल एसआरके रिॲल्टी प्रायव्हेट लिमिटेड. :- नींदणीकृत कार्यालय : २०६, बी-विंग, शुभम सेंटर - ॥, सी. जी. रोड, चकाला, अंधेरी (पूर्व), मुंबई - ४०००९३.

प्र.क.क्र. १०: आकांक्षा ग्रोथ फंड प्रायव्हेट लिमिटेड :- नोंदणीकृत कार्यालय आहे - जे -२१५, साकेत, दिल्ली - ११००१७. प्र.क.क्र. ११: खंडेलवाल एसआरके इस्टेट प्रायव्हेट लिमिटेड. : - नोंदणीकृत कार्यालय : २०६, बी-विंग, शुभम सेंटर - ॥, सी. जी. रोड, चकाला, अंधेरी (पूर्व), मुंबई - ४०००९३.

सन्माननीय पीठासीन अधिकारी, कर्ज वसुली न्यायाधिकरण - ॥, अहमदाबाद यांनी पारित केलेल्या ओ. ए. क्र. १८०/२०१२ मध्ये जारी वसुली प्रमाणपत्राला पाहता २७.०८.२०२० पर्यंत व्याजासह रु. ५४४,८१,०१,७७२/- (रुपये पाचशे चव्वेचाळीस कोटी एक्याऐंशी लाख एक हजार सातशे बहात्तर मात्र) आणि २८.०८.२०२० पासूनचे पुढील व्याज अधिक रु. १,७५,०००/- च्या खर्च (वजा असल्यास वस्ली) अशी रक्कम तुमच्या विरुद्ध येथे थकीत आहे.

तुम्हाला याद्वारे ह्या सूचनेच्या प्राप्तीच्या १५ दिवसांत वरील रक्कम जमा करण्यास सांगण्यांत येते, कसूर केल्यास, नियमांनुसार वसुली केली जाईल.

वरील रकमे व्यतिरिक्त तुम्हाला खालील रकमा देखील भराव्या लागतील : (ए) वसुली प्रमाणपत्राच्या बाबतीत देय असे व्याज आणि खर्च.

(बी) ह्या सूचनेच्या बजावणीच्या संबंधात आलेला आणि थकीत रकमेच्या वसुलीसाठी केल्या जाणाऱ्या अन्य प्रक्रियांवर येणारा सर्व खर्च, परिव्यय, आणि आकार.

माझ्या हस्ते आणि न्यायाधिकरणाच्या शिक्क्याने ह्या २५.०९.२०२० रोजी दिले.

वसुली अधिकारी डीआरटी-११, अहमदाबाद मुंबई येथील न्यायाधिकारी उच्च न्यायालयांत साधारण मूळ दिवाणी अधिकारिता कंपनी याचिका क्र. ११७० सन २०१५ कंपनी अधिनियम, । सन १९५६ च्या प्रकरणांत

गिल्टेज मॅनेजमेंट सर्व्हिसेस लिमिटेड (समापनातील) च्या प्रकरणांत विक्री सूचना

गिल्टेज मॅनेजमेंट सर्व्हिसेस लिमिटेड (समापनातील) च्या प्रकरणात ओएलआर नं. ३६ सन २०२० वर मंजुर झालेल्या दिनांक ५.०३.२०२० च्या सन्मा. उच्च न्यायालय, मुंबई च्या आदेशानुसार, खालील तपशिलानुसार "जसे आहे जेथे आहे आणि जे काही आहे तेथे आह तत्वाने" कंपनी (समापनातील) च्या १०३, लिबर्टी अपार्टमेंट, ८०-ए, सरोजिनी रोड, विले पार्ले (पश्चिम), मुंबई - ४०००५६ येथे स्थित स्थावर मिळकतीच्या खरेदीसाठी मुंबई येथे देय ''अधिकृत परिसमापक, उच्च न्यायालय, मुंबई'' च्या नावांत काढलेल्या इ.अ.र. प्रती एका बँक ड्रॉफ्ट/पे ऑर्डर सह इच्छुक खरेदीदारांकडून मोहोरबंद पाकिटातून प्रस्ताव मागवण्यांत येत आहेत.

सच क्र.	मिळकतीचे तपशील	मिळकतीचे वर्णन	निरीक्षणाची वर्णन	इ.अ.र
१	१०३, लिबर्टी अपार्टमेंट,	स्थावर मत्ता	9.90.7070	राखीव किंमत : रु. २,२२,००,०००/-
	८०-ए, सरोजिनी रोड, विले पार्ले (पश्चिम),	एकूण एरिया १००० चौ. फूट	स. ११.०० ते सं. ४.०० वा दरम्यान	इअर :

मुंबई - ४०००५६

मुंबई येथे देय 'अधिकृत परिसमापक, उच्च न्यायालय, मुंबई' च्या नावे काढलेल्या डिमांड ड्रॉफ्ट च्या स्वरुपांत प्रत्येक मिळकत/संचासाठी रु. ५५,५०,०००/- इतक्या इसारा अनामत रकमेसह "गिल्टेज मॅनेजमेंट सर्व्हिसेस लिमिटेड (समापनातील) साठी प्रस्ताव असे ठळक अक्षरांत लिहिलेल्या प्रस्ताव/बोली असलेले मोहोरबंद पाकिट १५.१०.२०२० रोजी किंवा त्यापूर्वी सं. ४.०० वा. पर्यंत ५ वा मजला, बँक ऑफ इंडिया बिल्डिंग, महात्मा गांधी रोड, फोर्ट, मुंबई - ४००००१. येथील अधिकृत परिसमापकांच्या कार्यालयांत पोहोचले पाहिजे. प्रस्तावासोबत प्रस्तावकर्त्यांनी त्यांचा ओळख पुरावा सादर करावा. पुढे, त्यांनी स्पष्टपणे वाचता येतील अशा रितीने पाकिटावर त्यांचे संपर्क तपशील लिहावेत. (प्राधिकृत व्यक्तीचे नाव आणि ई-मेल ॲड्रेस) कसुर केल्यास, सन्मा. उच्च न्यायालयासमोर ठेवण्यासाठी प्रस्ताव विचारांत घेतले जाणार नाहीत. लिलावाची तारीख आणि लिलावाची पद्धत बोलीदारांना कळवणे कार्यालयाला शक्य व्हावे याकरिता हे आवश्यक आहे. सर्व बोलीदार आणि अन्य हितसंबंधियांना याद्वारे कळविण्यांत येते की, कोव्हीड-१९ साथरोगाची परिस्थिती पाहन लिलाव प्रत्यक्ष न्यायालयात किंवा आभासी न्यायालयांत आयोजित केला जाईल जे पूर्णपणे सन्माननीय न्यायालयाच्या मर्जीवर अवलंबन असेल. लिलावाची तारीख आणि पद्धती बद्दल बोलीदारांना ई-मेल ने कळवले जाईल.

विक्री सन्माननीय उच्च न्यायालय, मुंबई यांच्या निश्चितीच्या अधीन राहील. अयशस्वी बोलीदारांच्या बाबतीत इसारा अनामत रक्कम निविदा स्वीकृतीच्या अंतिम तारखेपासून एक महिन्यात किंवा सन्माननीय उच्च न्यायालय, मुंबई हे निर्देश देतील अशा वेळी चेकने बिनव्याजी परत करण्यात येईल.

सदर विक्री सूचना निगम व्यवहार मंत्रालयाची वेबसाईट म्हणजेच www.mca.gov.in, www.officialliquidatormumbai.com आणि सन्माननीय उच्च न्यायालयाची वेबसाईट म्हणजेच www.bombayhighcourt.nic.in वर सुध्दा उपलब्ध आहे.

मुल्यांकनकारांच्या वस्तुसूचीसह स्थावर आणि जंगम मत्तेच्या विक्रीच्या अटी आणि शर्ती रु. २०००/ - जमा करून कार्यालयीन वेळेत निम्नस्वाक्षरीकारांच्या कार्यालयातून प्राप्त करता येतील. दिनांक ३० सप्टेंबर, २०२० (व्ही. पी. काटकर)

> अधिकृत परिसमापक. उच्च न्यायालय, मुंबई ५ वा मजला, बँक ऑफ इंडिया इमारत. एम.जी. रोड, फोर्ट, मुंबई- ४०००२३, फोन : २२६७ ००२४, २२६७ ५००८

रु. ५५,५०,०००/-

Bank of India

स्पेशलाईज्ड ॲसेटस् रिकव्हरी मॅनेजमेंट ब्रांच मेझ्झानीन फ्लोअर, ७०/८०, एम. जी. रोड, फोर्ट, मुंबई-४०० ००१ फोन क्र. : ०२२-२२६७ ३५४९ ई-मेल : SARM.MumbaiSouth@bankofindia.co.in

जंगम/स्थावर मिळकतींच्या विक्रीकरिता ई-लिलाव

सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८(६) च्या तरतुदी अन्वये स्थावर मत्तांच्या विक्रीसाठी ई-लिलाव विक्री सूचना. सर्वसामान्य जनता आणि विशेषकरून खालील कर्जदार आणि जामीनदारांना याद्वारे सूचना देण्यात येते की, खालील वर्णिलेल्या मिळकती या तारण धनकोकडे गहाण/भारग्रस्त आहेत. ज्यांचा प्रत्यक्ष कब्जा बँक ऑफ ऑफ इंडिया एसएआरएम शाखेच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी घेतला आहे, त्या संबंधित कर्जदारांकडून बँक ऑफ इंडियाची संबंधित थकबाकी अधिक तारखेपर्यंत व्याज आणि प्रभाराच्या वसुलीसाठी ०७.११.२०२० रोजी ''जे आहे जेथे आहे ' ''जे आहे जसे आहे '' आणि ''जे काही आहे तेथे आहे'' तत्त्वाने'' विकण्यात येणार आहेत. राखीव किंमत आणि इसारा अनामत रक्कम कोष्टकात नमूदनुसार आहे. विक्री येथे खालील पुरविलेल्या ई-लिलाव प्लॅटफॉर्ममार्फत निम्नस्वाक्षरीकारांद्वारे करण्यात येईल.

अ. क्र.	कर्जदार/हमीदाराचे नाव आणि थकबाकी रक्कम	मिळकतीचे वर्णन	राखीव किंमत (रु. लाखात)	मिळकतीर्च इअर (रु. लाखात)
8	मे. डिव्हस् लॅबोरेटरीज लि., संचा./हमीदार, श्री. प्रदिप नाथमल लोहिया, सौ. निरू प्रदिप लोहिया आणि श्री. पंकज मंगिलाल जालन, थकबाकी रक्कम रु. ८,७५,८५,६१४.९१ + व्याज + परिव्यय + खर्च/प्रभार.	१०२ आणि १०३, १ ला मजला, गणेश कंपाऊंड, सर्व्हे क्र. १८१/१ भाग, १८१/२ भाग, गाव पुर्णा, भिवंडी, भिवंडी	८४.५०	८.५०
8	मे. डिव्हस् लॅबोरेटरीज लि., संचा./हमीदार, श्री. प्रदिप नाथमल लोहिया, सौ. निरू प्रदिप लोहिया आणि श्री. पंकज मंगिलाल जालन, थकबाकी रक्कम रु. ८,७५,८५,६१४.९१ + व्याज + परिव्यय + खर्च/प्रभार.	३२७, ३ रा मजला, बी विंग, प्रणिक चेंबर्स ओनर्स को-ऑप. सोसा. लि., साकी विहार रोड, अंधेरी कुर्ला रोडलगत, सी.टी.एस. क्र. ७०१	६०.१०	€.00

१. ई-लिलाव 'जे आहे जेथे आहे' आणि 'जे आहे जसे आहे, आणि 'जे काही आहे तेथे आहे तत्त्वाने' करण्यात येईल आणि तो ''ऑनलाईन'' करण्यात येईल.

२. ई-लिलाव बोली प्रपत्र, घोषणा, ऑन-लाईन लिलाव विक्रीची सामान्य अटी आणि शर्ती पुढील वेबसाईट वर उपलब्ध आहे:-

ए. https://www.bankofindia.co.in,

बी. https://www.mstcecommerce.com/auctionhome/ibapi/index.jsp बोलीदार https://www.ibapi.in ला भेट देऊ शकतात, जेथे बोलीदारांसाठी ''मार्गदर्शक तत्वे'' एज्युकेशनल व्हिडिओसह उपलब्ध आहेत. बोलीदारांनी पुरेशा आधी खालील औपचारिकता पूर्ण करायच्या आहेत:

टप्पा १: बोलीदार/खरेदीदारांची नोंदणी : बोलीदारांनी त्यांचा मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी वापरुन ई-लिलाव प्लॅटफॉर्मवर (वर लिंक दिलेली आहे) नोंदणी करायची आहे. टप्पा २: केवायसी पडताळणी : बोलीदारांनी आवश्यक केवायसी दस्तावेज अपलोड करायचे आहेत. केवायसी दस्तावेजांची ई-लिलाव सेवा पुरवठादारांकडुन पडताळणी करण्यात येईल (दोन कामकाजाचे दिवस लागू शकतात).

टप्पा ३: बिडर ग्लोबल इएमडी वॉलेटमध्ये इअर रकमेचे हस्तांतर : ई-लिलाव प्लॅटफॉर्मवरील जनरेट केलेली चलान मार्गे एनईएफटी/ट्रान्सफर वापरुन ऑनलाईन/ऑफलाईन ट्रान्सफर करणे टप्पा ४: बोली प्रक्रिया आणि लिलावाचे निष्कर्ष: इच्छुक नोंदणीकृत बोलीदार टप्पा १, २ आणि ३ पूर्ण झाल्यावर ई-लिलाव प्लॅटफॉर्मवर ऑनलाईन बोली करु शकतात.

३. प्राधिकृत अधिकाऱ्यांचे चांगले ज्ञान आणि माहितीनुसार मिळकत/तींवर तेथे बोजा नाही. तथापि इच्छुक बोलीदारांनी त्यांची बोली सादर करण्यापूर्वी मिळकतीला बाधक दावे/हक्क/थकबाकी आणि लिलावासाठी ठेवलेल्या मिळकत/तींचे नामाधिकार, बोजा संदर्भात त्यांची स्वतंत्र चौकशी करावी. ई-लिलावाची जाहिरात ही काही घटक नाही आणि बँकेचे सादरीकरण किंवा वचन मानण्यात येऊ नये. मिळकत बँकेला ज्ञात किंवा अज्ञात विद्यमान आणि भविष्यातील बोजासह विकण्यात येईल. प्राधिकृत अधिकारी/तारण धनको कोणत्याही त्रयस्थ पक्षकाराचे दावे/हक्क/थकबाकीकरिता जबाबदार राहणार नाही. विक्रीसाठी ठेवलेल्या मिळकत/तींच्या संदर्भात ऑनलाईन बोली सादर केल्यानंतर कोणतेही दावे विचारात घेतले

४. ऑनलाईन ई लिलावाची तारिख ०७-११-२०२० रोजी दु. १२.०० ते दु. ३.००

५. निरिक्षणाची तारीख ही वरील नमूद संपर्क क्रमांकावर आणि बँक ऑफ इंडिया, एसएआरएम शाखा, संपर्क क्र.: ०२२ २२६७१०६६/ २२६७३५४९ संपर्क करून आगाऊ वेळ ठरवुन **मुंबई** येथील मिळकतीकरिता १६/१०/२०२० रोजी दु. १.०० ते सायं. ४.०० दरम्यान राहील. ६. फक्त ऑनलाईन प्रक्रियेद्वारे बोली सादर करणे आवश्यक आहे.

७. बोली मूल्य आरक्षित मूल्यापेक्षा जास्त असावी आणि बोलीदार त्यांचा पुढील प्रस्ताव रु. २५,०००/- (रुपये पंचवीस हजार मात्र) च्या पटीत वाढवू शकतात.

८. बोलीदारांना ई-लिलाव विक्री प्रक्रियेते सहभागी होण्यापूर्वी आणि त्यांची बोली सादर करण्यापूर्वी लिलाव विक्रीच्या तपशिलवार अटी आणि शर्तींकरिता वेबसाईट बघण्याचा सल्ला

९. बोलीदारांनी विक्रीच्या अटी आणि शर्ती वाचल्याचे आणि समजून घेतल्याचे मानण्यात येईल

आणि त्यांच्यावर बंधनकारक राहतील. १०. बोली सादर करण्यापूर्वी मिळकतीबाबत त्यांचे समाधान आणि निरीक्षण करणे ही इच्छुक

११. यशस्वी बोलीदाराची इसारा अनामत रक्कम (इअर) विक्री मोबदल्याचा भाग म्हणून राखून ठेवण्यात येईल आणि अयशस्वी बोलीदारांची इअर परत करण्यात येईल.

१२. इसारा अनामत रकमेवर कोणतेही व्याज देय नाही. यशस्वी बोलीदाराने प्राधिकृत अधिकाऱ्यांनी बोली किंमत स्वीकारल्यानंतर त्वरित अगोदर जमा केलेल्या इअरसह विक्री किंमतीच्या २५% आणि विक्री किंमतीची उर्वरित शिल्लक विक्रीपासून १५ दिवसात वा पूर्वी जमा करणे आवश्यक आहे. लिलाव बँकेच्या निश्चितीअधीन राहील. यशस्वी बोलीदाराने रक्कम जमा करण्यात कसूर केल्यास अगोदर जमा केलेले सर्व पैसे जप्त करण्यात येतील आणि मिळकत पुन्हा लिलावासाठी ठेवण्यात येईल आणि कसूरवार बोलीदाराचा मिळकत/रकमेच्या संदर्भात दावा/हक्क राहणार नाही.

१३. प्राधिकृत अधिकारी/बँक किंवा ई-लिलाव सेवा पुरवठादार हे इंटरनेट प्रॉब्लेम/वीज जाणे किंवा कोणत्याही तांत्रिक अडचणी इ. करिता जबाबदार राहणार नाहीत. अशा आकस्मिक घटना टाळण्यासाठी बोलीदारांना ई-लिलाव प्रक्रियेत यशस्वीरित्या सहभागी होण्यासाठी तांत्रिकदृष्ट्या योग्य उपकरणे, पॉवर बॅकअपची खात्री करण्याची विनंती करण्यात येत आहे. १४. खरेदीदाराने प्रयोज्य मुद्रांक शुल्क, नोंदणी शुल्क/इतर प्रभार इ. आणि सांविधिक/विना-

सांविधिक थकबाकी, कर, अभिहस्तांकन प्रभार इ. कोणाचीही देणी भरायची आहेत. १५. उच्चतम प्रस्ताव स्वीकारणे प्राधिकृत अधिकारी/बँकेवर बंधनकारक नाही आणि त्यांना कोणताही किंवा सर्व प्रस्ताव स्वीकारणे किंवा नाकारणे किंवा कोणतेही कारण न देता कोणत्याही वेळी ई-लिलाव तहकूब/पुढे ढकलणे/रद्द करणे किंवा लिलाव प्रक्रियेतून कोणतीही मिळकत किंवा तिचा भाग काढून घेण्याचे सर्वस्वी हक्क आणि स्वेच्छा निर्णय राहतील.

१६. विक्री प्रमाणपत्र फक्त खरेदीदार/अर्जदाराच्या नावे जारी करण्यात येईल आणि कोणत्याही अन्य नावाने जारी करण्यात येणार नाही.

१७. विक्री सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ अंतर्गत विहित नियम/अटीच्या अधीन राहील. विक्रीच्या अटी आणि शर्तीवर पुढील चौकशी/तपशील काही असल्यास संबंधित शाखेच्या संपर्क क्रमांकावरून प्राप्त करता येईल.

कर्जदार/हमीदारांसाठी विक्री सूचना

निम्नस्वाक्षरीकार बँक ऑफ इंडियाचे प्राधिकृत अधिकारी असल्याने, ही विक्री सूचना जारी करण्याचे व सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ऑण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ आणि त्याअंतर्गत बनवलेले नियम ह्यांच्या अन्वये विक्रीचे सर्व अधिकार वापरण्याचे संपूर्ण अधिकार आहेत. वर वर्णन केलेल्या बँकेने मंजूर केलेल्या अग्रिमां संबंधात मासिक आधाराने व्याज, खर्च व आकार इ. सह थकीत रकमेचे प्रदान करण्यात तुम्ही कसूर केली आहे. म्हणून ६० दिवसांत उपरोक्त रक्कम अदा करण्यासाठी कलम १३(२) अन्वये बँकेने तुम्हा सर्वांना एक मागणी सूचना जारी केली. ६० दिवस संपूनही तुम्ही रकमेचे प्रदान केलेले नाही म्हणून, प्राधिकृत अधिकाऱ्यांनी कलम १३(४) अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून वरील परिशिष्टात सविस्तर वर्णन केलेल्या तारण मत्तांचा सांकेतिक कब्जा घेतला. तुम्हाला याद्वारे सूचना देण्यात येते की, विक्रीच्या निर्धारित तारखेपूर्वी वरील रक्कम तुम्ही प्रदान करावी. कसूर केल्यास, मिळकतीची विक्री केली जाईल आणि शिल्लक थकबाकी काही राहिल्यास व्याज व खर्चासह तुमच्याकडून वसूल केली जाईल. कृपया ध्यानात ठेवावे की, मागणी सूचना, कब्जा घेणे, मूल्यांकन आणि मत्तांची विक्री इ. शी संबंधित सर्व खर्च, पहिल्यांदा निम्नस्वाक्षरीकारांद्वारे वसूल केल्या जाणाऱ्या विक्री उत्पन्नातून वजा केला जाईल आणि विक्री किंमतीपैकी उर्वरित रक्कम तुमच्या वरील दायित्वात वर्ग केली जाईल. इसारा रक्कम जमा करण्यासहित त्याच्या अटी आणि शर्तीवर होणाऱ्या लिलावात सहभागी होण्याची मोकळीक तुम्हाला आहे.

प्राधिकृत अधिकारी

बँक ऑफ इंडिया

दिनांक :०३-१०-२०२० ठिकाण : मुंबई

नेरुळमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार

नवी मुंबई नेरुळ गावात रहाणाऱ्या अब्बास शेख नामक युवकाने त्याच्या लहान मुलाचा सांभाळ करण्यासाठी ठेवलेल्या १४ वर्षीय मुलीवर सलग दहा दिवस लैंगिक अत्याचार केल्याने सदर मुलगी गरोदर राहिल्याचा प्रकार उघडिस आला आहे. त्यामुळे नेरुळ पोलिसांनी अब्बास शेख याच्यावर बलात्कारासह पोक्सो कलमाखाली गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली

हा नेरुळ गावात पत्नी व सहा वर्षाच्या मुलासह रहाण्यास असून तो फ्लबींगचे काम करत होता. तर १४ वर्षीय पिडीत मुलगी आपल्या आई-वडीलांसह त्याच भागात रहाण्यास होती. अब्बासचा मुलगा लहान असल्याने त्याच्या मुलाचा सांभाळ करण्यासाठी त्याने पीडित मुलीला आपल्याकडे कामाला ठेवले होते. दरम्यानच्या

या घटनेतील आरोपी अब्बास शेख

काळात अब्बास शेख याची पत्नी गावी गेल्यानंतर पीडित मुलगी अब्बास शेख याच्या घरी गेली होती. त्यावेळी घरात कुणीही नसल्याची सधी साधुन त्याने मुलीवर लैंगिक अत्याचार केले होते.

त्यांनतर सदरचा प्रकार तिने कुणाला सांगु नये यासाठी त्याने आई-वडिलांना ठार मारण्याची धमकी देऊन तिच्यावर सतत दहा दिवस लैंगिक अत्याचार केले होते. त्यामुळे मुलीच्या पोटात दुखू लागल्यानंतर तिने याबाबतची माहिती आपल्या आई-वडिलांना दिली. त्यानंतर ती गर्भवती असल्याचे त्यांच्या लक्षात आल्यानंतर मलीच्या पालकांनी नेरुळ पोलीस ठाण्यात धाव घेऊन आरोपी अब्बास विरोधात तक्रार दाखल केली. त्यानुसार आरोपी अब्बास शेख याच्यावर बलात्कारासह पोक्सो कलमानुसार गुन्हा दाखल करन त्याला अटक करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र चव्हाण यांनी दिली.

ठाणे महापालिकेचे अतिरिक्त अभियंता अखेर सक्तीच्या रजेवर आयुक्त विपीन शर्मा यांची दुसरी कारवाई

ठाणे एक दिवसापूर्वीच दिवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त सुनील मोरे यांच्यावर आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी निंलबनाची कारवाई केली असतानाच गुरुवारी अतिरिक्त नगरअभियंता अहिरे यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याची कारवाई केली

पदाधिकारी तसेच अधिकाऱ्यांसह नगरसेवकाचे फोन न उचलणे, कामाच्या ठिकाणी हजर न राहणे, आदी ठपके त्यांच्यावर ठेवत ही कारवाई करण्यात आल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली आहे. ठाण्यात कोरोनाचे संकट आजही कायम आहे, परंतु अशा परिस्थितीत कामाच्या ठिकाणी तत्पर राहणे महत्वाचे मानले जाते. परंतु अहिरे हे वारंवार कामाच्या ठिकाणी हजर नसल्याचे दिसून आले आहे. तसेच अधिकारी पदाधिकाऱ्यांचेदेखील ते फोन उचलत

नव्हते. विशेष म्हणजे कार्यालयीन वेळेतही संपर्काबाहेर असल्याचे निदर्शनास आले आहे. शिवाय पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह पदाधिकारी यांचे देखील फोन उचलत नव्हते. त्यामुळे आयुक्तांनी या बाबत तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्यानुसार त्यांना तोंडी समज तसेच ताकीदही देण्यात आली होती. परंत् त्यांच्यात काहीच सुधारणा झाली नाही. त्यांच्या या बेशिस्तपणाच्या वर्तनामुळे त्याच्यावर ही कारवाई करण्यात येत असल्याचे पालिकेच्या वतीने सांगण्यात आले आहे. अहिरे यांच्याकडील सर्व प्रशासकीय कामकाज काढून घेण्यात आले असून पुढील आदेशार्पयत त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवून त्यांच्याकडील प्रशासकीय कामकाजाचा भार उपनगर अभियंता प्रविण पापळकर यांच्याकडे सोपविण्यात आल्याचेही आयुक्तांनी काढलेल्या आदेशात नमुद करण्यात

Union Bank

इतर तपशिल तसाच राहील

दिनांक ३० सप्टेंबर, २०२०

६वा मजला, ६६/८०, मुंबई समाचार मार्ग, फोर्ट, मुंबई - ४०० ०२३, दू. : ०२२-२२६३२८०६

प्राधिकृत अधिकार्र

युनियन बँक ऑफ इंडिय

ईमेल: romumbaisouth@unionbankofindia.com सूचनेत खालील कोष्टकात वर्णन योग्य मेगा ई-लिलाव विक्री सूचना वाचावी संच क्र. ५ (बाब (सी) मिळकतीचे वर्णन) शॉप क्र. ७ एकत्रित फ्लॅट क्र. बी/२०३ आणि बी/२०४ मोजमापित एकूण संच क्र. २२ (बाब (सी) मिळकतीचे वर्णन) बिल्ट अप क्षेत्र ७२० चौ.फू. संच क्र. २३ (कब्जा) संच क्र. २४ (कब्जा) संच क्र. २५ (कब्जा) संच क्र. २५ (बाब (सी) मिळकतीचे वर्णन) एकत्रित फ्लॅट क्र. ११०३ए, ११०३बी, ११०४ए आणि ११०४बी, मोजमापित एकूण चटई क्षेत्र १५२६ चौ.फू. संच क्र. २७ (बाब (सी) मिळकतीचे वर्णन) मोजमापित ४०३८.८८ चौ.मी.

> मुंबई येथील न्यायाधिकारी उच्च न्यायालयात साधारण मूळ दिवाणी न्यायाधिकरण कंपनी याचिका क्र. २८ सन २०१२ कंपनी अधिनियम, १ सन १९५६ झेनिथ इन्फोटेक लिमिटेड (समापनातील) च्या बाबींमध्ये

विक्री सूचना झेनिथ इन्फोटेक लिमिटेड (समापनातील) च्या खटल्यामधील ओएलआर क्र. ४६ सन २०२० वरील मंजूर दिनांक ०५.०३.२०२० रोजीच्या सन्माननीय उच्च न्यायालय, मुंबई यांच्या आदेशाला अनुसरून येथील खालील दिलेल्या तपशिलानुसार ''जसे आहे जेथे आहे'' आणि जे काही आहे तेथे आहे तत्त्वाने' संच क्र. १:- झेनिथ हाऊस, एमआयडीसी सेंट्रल रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई - ४०००९३ व संच क्र. २ कंपनी (समापनातील) च्या मल्टी स्टोरी बिल्डिंग, सीप्झ, अंधेरी (पूर्व), मुंबई येथे स्थित स्थावर मिळकत असलेल्या स्थावर आणि जंगम मत्तेच्या खरेदीकरिता (मुल्यांकनकारांच्या वस्तुसूचीनुसार) मुंबई येथे देय 'अधिकृत परिसमापक, उच्च न्यायालय, मुंबई'' यांच्या नावे काढलेल्या इसारा रकमेकरिता बँक ड्राफ्ट/ पे ऑर्डरसह इच्छुक खरेदीदारांकडून मोहोरबंद लिफाफ्यामधून प्रस्ताव मागविण्यात येत आहेत.

संच क्र.	मिळकतीचा तपशील	मिळकतीचे वर्णन	निरीक्षणाची तारीख	इ.अ.र.
Ś	झेनिथ हाऊस, ३०, एमआयडीसी, सेन्ट्रल रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई- ४०००९३. मुल्यांकनकारांच्या वस्तुसूचिनुसार	स्थावर मत्ता i. प्लॉट क्षेत्र १००० चौ. मी. ii. एकूण बिल्टअप क्षेत्र (तळ आणि पाया तिसऱ्या मजल्यापर्यंत) :- १८४२.४० चौ. मी. iii. बेसमेंट क्षेत्र:- ९६०.८८ चौ. मी.	१२.१०.२०२० रोजी स. ११.०० ते दु. ४.०० दरम्यान	प्रस्ताकर्त्यांच्य प्रस्तावाच्या २५%
		एकूण बिल्टअप क्षेत्र:- २८०३.२८ चौ. मी. जंगम वस्तू (वस्तुसूचीनुसार)		
9	००५, तळमजला, बहुमजली इमारत, सिप्झ, अंधेरी (पू.), मुंबई	एकूण चटई क्षेत्र :- ५७०५.४२ चौ. फू.	१२.१०.२०२० रोजी स. ११.०० ते दु. ४.०० दरम्यान	प्रस्ताकर्त्यांच्य प्रस्तावाच्या २५%

मुंबई येथे देय 'अधिकृत परिसमापक, उच्च न्यायालय, मुंबई' च्या नावे काढलेल्या डिमांड ड्रॉफ्ट च्या स्वरुपांत प्रत्येक मिळकत/संचासाठी प्रस्ताव किमतीच्या २५% इतक्या इसारा अनामत रकमेसह झेनिथ इन्फोटेक लिमिटेड (समापनातील) च्या (मिळकतीचे तपशील व संच क्र.) साठी प्रस्ताव असे ठळक अक्षरांत लिहिलेल्या प्रस्ताव/बोली असलेले मोहोरबंद पाकिट २२.१०.२०२० रोजी किंवा त्यापूर्वी सं. ४.०० वा. पर्यंत ५ वा मजला, बँक ऑफ इंडिया बिल्डिंग, महात्मा गांधी रोड, फोर्ट, मुंबई - ४००००१. येथील अधिकृत परिसमापकांच्या कार्यालयांत पोहोचले पाहिजे. प्रस्तावासोबत प्रस्तावकर्त्यांनी त्यांचा ओळख पुरावा सादर करावा. पुढे, त्यांनी स्पष्टपणे वाचता येतील अशा रितीने पाकिटावर त्यांचे संपर्क तपशील लिहावेत. (प्राधिकृत व्यक्तीचे नाव आणि ई-मेल ॲड्रेस) कसुर केल्यास, सन्मा. उच्च न्यायालयासमोर ठेवण्यासाठी प्रस्ताव विचारांत घेतले जाणार नाहीत. लिलावाची तारीख आणि लिलावाची पद्धत बोलीदारांना कळवणे कार्यालयाला शक्य व्हावे याकरिता हे आवश्यक आहे. सर्व बोलीदार आणि अन्य हितसंबंधियांना याद्वारे कळविण्यांत येते की, कोव्हीड-१९ साथरोगाची परिस्थिती पाहन लिलाव प्रत्यक्ष न्यायालयात किंवा आभासी न्यायालयांत आयोजित केला जाईल जे पूर्णपणे सन्माननीय न्यायालयाच्या मर्जीवर अवलंबून असेल. लिलावाची तारीख आणि पद्धती बद्दल बोलीदारांना ई-मेल ने कळवले जाईल.

बाबतीत इसारा अनामत रक्कम निविदा स्वीकृतीच्या अंतिम तारखेपासून एक महिन्यात किंवा सन्माननीय उच्च न्यायालय, मुंबई हे निर्देश देतील अशा वेळी चेकने बिनव्याजी परत करण्यात येईल.

विक्री सन्माननीय उच्च न्यायालय, मुंबई यांच्या निश्चितीच्या अधीन राहील. अयशस्वी बोलीदारांच्या

सदर विक्री सूचना निगम व्यवहार मंत्रालयाची वेबसाईट म्हणजेच www.mca.gov.in, www.officialliquidatormumbai.com आणि सन्माननीय उच्च न्यायालयाची वेबसाईट म्हणजेच www.bombayhighcourt.nic.in वर सुध्दा उपलब्ध आहे. मुल्यांकनकारांच्या वस्तुसूचीसह स्थावर आणि जंगम मत्तेच्या विक्रीच्या अटी आणि शर्ती

रु. २०००/- जमा करून कार्यालयीन वेळेत निम्नस्वाक्षरीकारांच्या कार्यालयातून प्राप्त करता येतील.

(व्ही. पी. काटकर अधिकृत परिसमापक उच्च न्यायालय, मुंबई ५ वा मजला, बँक ऑफ इंडिया इमारत, एम.जी. रोड, फोर्ट, मुंबई- ४०००२३,

फोन : २२६७ ००२४, २२६७ ५००८

पुढील तारीख : २०.१०.२०२० epaper.freepressjournal.in